

RCADS-25-CG-MR

खालील प्रत्येक विधानाला दिलेल्या पर्यायांमधून (उदा. कधीच नाही, कधीकधी, वारंवार, नेहमीच) तुमच्या मुला/मुली साठी योग्य असलेला पर्याय निवडावा व त्याच्या भोवती वर्तुळ करा.

१	माझ्या मुलाला/मुलीला उदास किंवा अर्थहीन (रिकामे) वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
२	जेव्हा एखादी गोष्ट माझ्या मुलाला/मुलीला नीट जमत नाहीये असे वाटते तेव्हा त्याला/तिला काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
३	माझ्या मुलाला/मुलीला घरी एकटे राहण्याची भिती वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
४	माझ्या मुलाला/मुलीला आता कशातच मजा/गंमत वाटत नाही.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
५	माझ्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबाबत काहीतरी भयंकर / भयानक घडेल याची माझ्या मुलाला/मुलीला काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
६	माझ्या मुलाला/मुलीला गर्दीच्या ठिकाणी असण्याची भिती वाटते जसे की सिनेमागृह, बसचा प्रवास, शॉपिंग सेन्टर्स किंवा खेळाचे मैदान इत्यादी.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
७	माझ्या मुलाला/मुलीला त्याच्याबद्दल/तिच्याबद्दल इतर लोक काय विचार करतील याची चिंता / काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
८	माझ्या मुलाला/मुलीला झोपेचा त्रास आहे.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
९	एकट्याने झोपायची वेळ आली तर माझ्या मुलाला/मुलीला भिती वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१०	माझ्या मुलाला/मुलीला भुकेच्या बाबतीत समस्या आहे.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
११	कोणतेही कारण नसतांना माझ्या मुलाला/मुलीला अचानकच चक्कर येते किंवा गरगरते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१२	माझ्या मुलाला/मुलीला काही गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या लागतात जसे कि, हात धुणे, साफसफाई करणे किंवा गोष्टी विशिष्ट क्रमाने लावून ठेवणे.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१३	माझ्या मुलामध्ये /मुलीमध्ये काही करण्याची शक्ती नाही.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१४	कोणतेही कारण नसताना माझा मुलगा/मुलगी अचानक थरथर कापायला लागतो/लागते .	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१५	माझा मुलगा/मुलगी सुस्पष्टपणे विचार करू शकत नाही.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१६	माझ्या मुलाला/मुलीला अर्थहीन वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१७	काही वाईट गोष्टी घडू नयेत म्हणून माझ्या मुलाला/मुलीला विशिष्ट विचार करावे लागतात जसे की, आकडे किंवा विशिष्ट शब्द.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१८	माझा मुलगा/मुलगी मृत्यूबद्दल विचार करतो /करते .	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
१९	माझ्या मुलाला/मुलीला जागचे हातूच नये असे वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
२०	माझ्या मुलाला/मुलीला घाबरण्यासारखे कोणतेही कारण नसतांना भिती वाटेल की काय, याची काळजी वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
२१	माझा मुलगा/मुलगी खूपच थकून गेला/ गेली आहे.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
२२	माझ्या मुलाला/मुलीला लोकांसमोर तो/ती काहीतरी मूर्खपणा करेल की काय याची भिती वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच

काहीतरी वाईट घडू नये म्हणून माझ्या मुलाला/मुलीला काही गोष्टी २३ अत्यंत अचूकपणे कराव्या लागतात.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
माझ्या मुलाला/मुलीला अस्वस्थ वाटते.	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच
माझ्या मुलाला/मुलीला त्याच्या /तिच्या बरोबर काहीतरी वाईट घडेल २५ याची काळजी /चिंता वाटते	कधीच नाही	कधीकधी	वारंवार	नेहमीच